

November 11, 2023

To, Listing Department BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai – 400 001 BSE Scrip Code: 543955	To, Listing Department National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, C-1, Block G Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai – 400 051 NSE Symbol: TREL
--	--

Dear Sir/ Madam,

Subject: Intimation of publication of Unaudited Financial Results for the quarter and half year ended September 30, 2023

Pursuant to the provision of Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith the copies of newspaper advertisement published regarding extract of the Unaudited Financial Results of the Company for the quarter and half year ended September 30, 2023, in ‘**The Free Press Journal**‘ an English Daily and ‘**Navshakti**‘ a Regional Daily, on November 11, 2023.

Kindly take the same on record.

Thank you.

Yours Faithfully,

For **Transindia Real Estate Limited**

(Formerly known as Transindia Realty & Logistics Parks Limited)

Jatin Chokshi
Managing Director
(DIN: 00495015)

Encl: a/a

BRIGHT BROTHERS LIMITED							
CIN: L25209MH1946PLC005056							
Regd. Office : Office No.91, 9th Floor, Jolly Maker Chambers No.2,225, Nariman Point Mumbai - 400021							
Tel. : 8828204635, Email : invcom@brightbrothers.co.in Website: www.brightbrothers.co.in							
EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND SIX MONTHS ENDED 30TH SEPTEMBER, 2023							
(Rs. in Lakhs except EPS)							
Sr No	Particulars	STANDALONE			CONSOLIDATED		
		Quarter ended		Half year ended	Quarter ended		Half year ended
		30-Sep-23 (Unaudited)	30-Sep-22 (Unaudited)	30-Sep-23 (Unaudited)	30-Sep-23 (Unaudited)	30-Sep-22 (Unaudited)	30-Sep-23 (Unaudited)
1	Total income from Operations	5,811.72	5,294.93	12,417.15	5,817.15	5,294.93	12,422.58
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	(167.65)	(128.04)	(235.09)	(224.22)	(128.04)	(348.28)
3	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items)	(164.74)	(97.31)	(232.18)	(221.31)	(97.31)	(345.37)
4	Total Comprehensive income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(157.21)	(73.65)	(224.60)	(214.13)	(73.65)	(338.20)
5	Equity Share Capital	568.02	568.02	568.02	568.02	568.02	568.02
6	Earnings Per Share (of Rs.10/- each) Basic and Diluted	(2.90)	(1.71)	(4.09)	(3.90)	(1.71)	(6.08)
<p>Notes:</p> <p>1. The above unaudited financial results have been reviewed by Audit Committee and thereafter approved by the Board of Directors at their meeting held on 10th November, 2023.</p> <p>2. The above is an extract of the detailed format of the Unaudited Financial Results for the Quarter and Six months ended 30th September, 2023, filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Unaudited Financial Results for the Quarter and Six months ended 30th September, 2023 is available on the Stock Exchange's website www.bseindia.com and on the Company's website www.brightbrothers.co.in.</p> <p>3. The figures for the previous periods have been re-grouped/re-arranged wherever considered necessary.</p>							
By Order of the Board of Directors For Bright Brothers Ltd. Suresh Bhojwani Chairman & Managing Director DIN : 00032966							
<p>Place : Mumbai Date : 10th November, 2023</p>							

TRANSINDIA REAL ESTATE LIMITED							
(Formerly known as Transindia Realty & Logistics Parks Limited)							
CIN: U61200MH2021PLC372756							
Regd. Off.: 4th Floor, A Wing, Alhargo House, CST Road, Kalina, Santacruz (E), Mumbai - 400 098.							
Tel No. : +91 22 6679 8100 Website: www.transindia.co.in Email: investorrelations@transindia.co.in							
Extract of Standalone and Consolidated Un-Audited Financial Results for the Quarter and Half year ended September 30, 2023							
(₹ in Lakhs except earnings per shares)							
Sr. No.	Particulars	STANDALONE			CONSOLIDATED		
		Quarter ended September 30, 2023	Quarter ended September 30, 2022	Year ended March 31, 2023	Quarter ended September 30, 2023	Quarter ended September 30, 2022	Year ended March 31, 2023
		(Un-Audited)	(Un-Audited)	(Audited)	(Un-Audited)	(Un-Audited)	(Audited)
1	Total Income	3,545	2,603	10,260	2,738	3,890	14,404
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extra Ordinary items)	2,304	819	3,272	1,162	595	2,249
3	Net Profit for the period before Tax (after Exceptional and/or Extra Ordinary items)	11,984	819	3,647	10,842	595	903
4	Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extra Ordinary Items) but after share of profits from associates and joint ventures	8,670	557	3,623	7,521	588	729
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit for the period (after Tax) and Other Comprehensive Income (after tax))	8,662	719	4,688	7,843	1,386	2,782
7	Equity Share Capital	4,914	0*	0*	4,914	0*	0*
8	Reserves (excluding Revaluation Reserve)	-	-	89,323	-	-	91,779
9	Earnings Per Share (Face Value of Rs. 2/- each)						
For continuing operations							
1. Basic :		3.53	7,951,282	1,03,51,026	3.06	8,400,664	2,023,859
2. Diluted:		3.53	0.23	1.47	3.06	0.24	0.29
For Discontinuing operations							
1. Basic :		-	10,317,372	3,048,314	0.13	11,414,753	5,868,939
2. Diluted:		-	0.29	0.43	0.13	0.33	0.83
<p>*Denotes less than Rs 1 lakh</p> <p>Notes:</p> <p>1. The above results were reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their meeting held on August 29, 2023.</p> <p>2. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirement) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the website Stock Exchanges i.e. BSE Limited (BSE) at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited (NSE) at www.nseindia.com and website of the Company at www.transindia.co.in.</p>							
For and on behalf of the Board of Directors Transindia Real Estate Limited (Formerly known as Transindia Realty & Logistics Parks Limited)							
Sd/- Jatin Chokshi Managing Director (DIN:00495015)							
<p>DATE: NOVEMBER 10, 2023 PLACE : MUMBAI</p>							

Continued from previous page						
Sr. No	Loan A/c. No and Branch	Name of Borrower(s) / Co-borrower(s)/Legal Heir(s) / Legal Representative/ Guarantor(s)	Amount as per Demand Notice	Reserve Price	Earnest Money	Type of Possession
35	10520030	Mr. Subhash Sitaram Gupta, Mrs. Shipra Subhash Gupta	Rs. 12,88,187/- (Rupees Twelve Lakh Eighty Eight Thousand One Hundred Eighty Seven Only)	Rs. 10,60,000/- (Rupees Ten Lakh Sixty Thousand Only)	Rs. 1,06,000/- (Rupees One Lakh Six Thousand Only)	Physical
<p>Description of the Immovable Property: All that piece and parcel of the Flat bearing Flat No. 101, on the First Floor, in A-Wing in the building No. 5, admeasuring area of Sq. Ft. 250, i.e. 23.23 Sq. Mtrs. In the building known as "Srushti Sankalp" constructed on the land lying, being and situated at Village Mahim, Taluka Palghar, District Palghar, Maharashtra- 401404</p>						
36	10540852 & 10554275	MR. SUKURULLAH KARIMULLAH ANSARI, MRS. RUBINA AHMAD KHATOON	Rs. 21,04,934/- (Rupees Twenty One Lakh Four Thousand Nine Hundred Thirty Four Only) is due and payable by you under Agreement no. 10540852 and an amount of Rs. 1,51,088/- (Rupees One Lakh Fifty One Thousand Eighty Eight Only) is due and payable by you under Agreement no. 10554275 totalling to Rs. 22,56,022/- (Rupees Twenty Two Lakh Fifty Six Thousand Twenty Two Only)	Rs. 17,30,000/- (Rupees Seventeen Lakh Thirty Thousand Only)	Rs. 1,73,000/- (Rupees One Lakh Seventy Three Thousand Only)	Physical
<p>Description of the Immovable Property: All that piece and parcel of the Schedule - A All that piece or parcel of commercial complex known as "Amrut Residency" constructed on Land bearing Old Survey No. 52/1, 52/2, 52/3A, 52/3B, 52/4/1, 52/4/2, 59/2, 59/5A, 59/5B, 59/5C, 59/6, 187/2 and New Survey/Hissa No. 47/1, 47/2, 47/3A, 47/3B, 47/4/1, 47/4/2, 48/2, 48/5A, 48/5B, 48/5C, 48/6 & 40/2 adm. 25590 Sq. Mtrs. lying & situated Village Saravali, Taluka Palghar, Dist. Thane.</p> <p>Schedule - B Flat No. 401, Wing "B", Building No. 6, Building Known as Shradha on 4th Floor, 1BHK, Carpet Area 388.25 Sq. Ft., Type A1 as per Approved Plan by Building,</p>						
37	9781608	Mr. Sushil Shankar Kurup, Mrs. Sushmita Sushil Kurup	Rs. 11,69,194/- (Rupees Eleven Lakh Sixty Nine Thousand One Hundred Ninety Four Only)	Rs. 15,70,000/- (Rupees Fifteen Lakh Seventy Thousand Only)	Rs. 1,57,000/- (Rupees One Lakh Fifty Seven Thousand Only)	Physical
<p>Description of the Immovable Property: All That Piece And Parcel Of Immovable Property Bearing Flat No.106, First Floor, Building No. C/8, Admeasuring 42.92 Sq. Meters (Equivalent Admeasuring 462.00 Sq. Feet) Along With Undivided Share In The Land Of Road & C.O.P. In The Scheme Known As "Xrbia Warai", Situate At R.S. No. 6/2, 6/3, 9/1, 9/2, 10/2A/1, 10/4A/2, 10/6, 12/1A/1, 12/6A, 12/5, 10/9 Totally Admeasuring 90350 Sq. Meters, of Vil - Warai, Ta : Karjat, Dis : Raigad.</p>						
38	10316105	MRS. VARSHA SURESH PRADHAN MR. VIGHNESH MANGALDAS KHAMGANKAR	Rs. 17,05,742/- (Rupees Seventeen Lakh Five Thousand Seven Hundred Forty Two Only)	Rs. 13,25,000/- (Rupees Thirteen Lakh Twenty Five Thousand Only)	Rs. 1,32,500/- (Rupees One Lakh Thirty Two Thousand Five Hundred Only)	Physical
<p>Description of the Immovable Property: All that piece and parcel of the Flat Premises No. 103 admeasuring about 660.77 Sq. Ft. Carpet, on 1ST Floor, Building No. 13, A Wing, in the Building Name "Avtaar", in Sector 1, Project known as "Karm Residency", to be constructed on the land or ground bearing Survey No. 1681/11, 166/2, 167/1, 167/2, 169/2, 170, 172/1, 172/2 (Part), 172/3, 172/4, 172/5, 172/6, 172/7, 172/8, 173/1/1, 173/1/2, 178/15, and 179/5, lying and situated at Village Dhasai, Taluka Shahapur, Dist. Thane and registration District Thane and Sub District Shahapur</p>						
39	TCHHF02890 00100073297 & TCHHF06270 00100073837 & TCHHF02890 00100074315	VENKATESH KRISHNAYYA BHAT MR. KRISHNAYYA SUBRAYA BHAT	Rs. 1,491,259/- (Rupees Fourteen Lakh Ninety One Thousand Two Hundred Fifty Nine Only) is due and payable by you under loan account No. TCHHF0289000100073297 and an amount of Rs. 624,789/- (Rupees Six Lakh Twenty Four Thousand Seven Hundred Eighty Six Only) is due and payable by you under loan account No. TCHHF0627000100073837 and an amount of Rs. 454,839/- (Rupees Four Lakh Fifty Four Thousand Eight Hundred Thirty Nine Only) is due and payable by you under loan account No. TCHHF0289000100074315 totalling to Rs. 2,570,887/- (Rupees Twenty Five Lakh Seventy Thousand Eight Hundred Eighty Four Only)	Rs. 2,00,000/- (Rupees Twenty Lakh Only)	Rs. 2,00,000/- (Rupees Two Lakh Only)	Physical
<p>Description of the Immovable Property: ALL that premises bearing Flat No 003, ADMEASURING ABOUT 745 SQFTS (69.23 Sq. Mtrs Built Up) AREA ON GROUND FLOOR, D WING OF THE BUILDING KNOWN AS "ANJANI PARADISE", lying being and situated at, Nandivali, Tal. Kalyan, Manpada Road, Dombivali, Thane District, Maharashtra- 421201</p>						
40	10148901	MRS. VIJAYA VILAS CHAVAN, MR. VILAS VASUDEV CHAVAN	Rs. 9,16,117/- (Rupees Nine Lakhs Sixteen Thousand One Hundred Seventeen Only)	Rs. 13,50,000/- (Rupees Thirteen Lakh Fifty Thousand Only)	Rs. 1,35,000/- (Rupees One Lakh Thirty Five Thousand Only)	Physical
<p>Description of the Immovable Property: Schedule - A All that piece and parcel of land bearing Gut/Survey No. 5, Hissa No. 22/A/3, Plot No. 4, admeasuring about 448.16 Sq. Mtrs. i.e. equivalent to 536 Sq. Yards, of Village Joveli, Taluka Ambemath, District Thane within the limits of Kulgaon Badalpur Municipal Council within the Registration District Thane and Sub -Registration District Uhasnagar, and bounded as follows: On or towards East :- Property of Survey No. 5, Hissa No. 20, On or towards West :- Layout Plot No. 3, On or towards South :- Layout 20 Feet Road, On or towards North :- Property of Survey No. 5, Hissa No. 4, Schedule - B Village :- Joveli, Flat Area :- 340 Sq. Ft. Carpet Area, Flat No. : 302, 3RD Floor, Project Name : Sai Arcade,</p>						
41	9996329	MR. VINAYAK VISHNU SHINDE, MRS. VINAYA VINAYAK SHINDE	Rs. 14,11,280/- (Rupees Fourteen Lakh Eleven Thousand Two Hundred Eighty Only)	Rs. 10,00,000/- (Rupees Ten Lakh Only)	Rs. 1,00,000/- (Rupees One Lakh Only)	Physical
<p>Description of the Immovable Property: All that piece and parcel of property Flat No. 402 Fourth Floor 'B' Wing, Area 580 Sq. Ft. (53.90 Sq. Mtrs.) Built up, Building known as "Sai-Tej", Village Valivali, Survey No. / Gut No. 65, Hissa No. 1/1 K, Plot No. 4 admeasuring 454 Sq. Yards & bearing Survey No./ Gut No. 65, Hissa No. 1/KH, Plot No. 5 admeasuring 393 Sq. Yard total land area 847 Sq. Yards situated and being at village Valivali, Taluka. Ambemath, Dist. Thane and within the limits of Kulgaon Badalpur Municipal Council, Registration District and Sub-Registrar Badalpur, Bounded :- East :- Road & Property of Plot No. 3, West :- Property of S. No. 70, North :- Property of S. No. 70, South :- Property of Plot No. 5</p>						
42	10059600 & 10069856	MR. VISHAL RAMESH NAMUGADE (BORROWER), MRS. VIBHA VISHAL NAMUGADE (CO-BORROWER)	Rs. 51,32,239/- (Rupees Fifty One Lakh Thirty Two Thousand Two Hundred Thirty Nine Only) is due and payable by you under Agreement no. 10059600 and an amount of Rs. 1,80,383/- (Rupees One Lakh Eighty Thousand Three Hundred Eighty Three Only) is due and payable by you under Agreement no. 10069856 totalling to Rs. 53,12,622/- (Rupees Fifty Three Lakh Twelve Thousand Six Hundred Twenty Two Only)	Rs. 47,22,000/- (Rupees Forty Seven Lakh Twenty Two Thousand Only)	Rs. 4,72,200/- (Rupees Four Lakh Seventy Two Thousand Two Hundred Only)	Physical
<p>Description of the Immovable Property: All The Piece And Parcel Of Immovable Property Bearing Flat No. 1801, On The 18th Floor, Building No. D, Admeasuring Carpet Area 640.00 Sq. Feet, Super Built Up Area 970.00 Sq. Feet, In The Building Known As "Casa Clara", Situated At Revenue Survey No. 38/1, 38/2, 39/5, 40/2, 143/2, 143/3, 144/5, 144/6-A, 144/6-B, 144/9-A, 144/9-B, Of Village Khoni, Ta : Kalyan, Dist. Thane. Bounded As Follows:- East By :- Building D-1, West By :- Internal Road, North By :- Talaja Road, South By :- Internal Road</p>						
43	TCHHL028900 0100074272	MR. MOHDHASAN MUSHAQQUE KHAN, MS. RABIA KHATOON	Rs. 16,18,692/- (Rupees Sixteen Lakh Eighteen Thousand Six Hundred Ninety Two Only)	Rs. 15,84,450/- (Rupees Fifteen Lakh Eighty Four Thousand Four Hundred Fifty Only)	Rs. 1,58,445/- (Rupees One Lakh Fifty Eight Thousand Four Hundred Forty Five Only)	Physical
<p>Description of the Immovable Property: All that piece and parcel of residential flat bearing Flat No. 401, having built up area 623 Sq. Ft. on the 4th Floor of the building known as "Shreen Vilia", situated, lying and being within the limits of Mamadapur Grampanchayat, at Village Mamadapur, Taluka Karjat, District Raigad, within the Jurisdiction of Sub-Registrar Karjat, Maharashtra- 410101.</p>						
44	9788263	MR. MOHD HALIM KARAMAT SALMANI, Mr.MD KALIM SALMANI	Rs. 22,86,178/- (Rupees Twenty Two Lakh Eighty Six Thousand One Hundred Seventy Eight Only)	Rs. 23,00,000/- (Rupees Twenty Three Lakh Only)	Rs. 2,30,000/- (Rupees Two Lakh Thirty Thousand Only)	Physical
<p>Description of the Immovable Property: All that piece and parcel of the Flat No.204, Thanekar Hillcrest, area admeasuring 483.33 sq.ft. carpet area, Village Shirgaon, Taluka Ambemath, Dist.- Thane</p> <p>At the Auction, the public generally is invited to submit their bid(s) personally. The Borrower(s)/Co-Borrower (s) are hereby given last chance to pay the total dues with further interest within 15 days from the date of publication of this notice, failing which the Immovable Property will be sold as per schedule. The E auction will be stopped if, amount due as aforesaid, with interest and costs (including the cost of the sale) are tendered to the Authorised Officer or proof is given to his satisfaction that the amount of such secured debt, interest and costs has been paid before the date of the auction.</p> <p>No offer or other person, having any duty to perform in connection with this sale shall, however, directly or indirectly bid for, acquire or attempt to acquire any interest in the Immovable Property sold.</p> <p>The sale shall be subject to the conditions prescribed in the Security Interest (Enforcement) Rules, 2002 and to the following further conditions:</p> <p>The E-auction will take place through portal https://sarfaei.auctiontiger.net on 28-11-2023 between 2.00 PM to 3.00 PM with limited extension of 10 minutes each.</p> <p>Terms and Condition:</p> <p>1. The particulars specified in the Schedule herein below have been stated to the best of the information of the undersigned, but the undersigned shall not be answerable for any error, misstatement or omission in this proclamation. In the event of a dispute arising as to the amount bid, or as to the bidder, the Immovable Property shall at once again be put up to auction subject to the discretion of the Authorised Officer. 2. The Immovable Property shall not be sold below the Reserve Price. 3. Bid Increment Amount will be: Rs. 10,000/- (Rupees Ten Thousand Only) 4. All the Bids submitted for the purchase of the property shall be accompanied by Earnest Money as mentioned above by way of a Demand Draft favoring the "TATA CAPITAL HOUSING FINANCE LTD." Payable at Branch address. The Demand Drafts will be returned to the unsuccessful bidders after auction. For payment of EMD through NEFT/RTGS/IMPS, kindly contact Authorised Officer. 5. The highest bidder shall be declared as successful bidder provided always that he/she is legally qualified to bid and provided further that the bid amount is not less than the reserve price. It shall be in the discretion of the Authorised Officer to decline acceptance of the highest bid when the price offered appears so clearly inadequate as to make it inadvisable to do so. 6. For reasons recorded, it shall be in the discretion of the Authorised Officer to adjourn/discontinue the sale. 7. Inspection of the Immovable Property can be done on 20-11-2023 between 11 AM to 5.00 PM with prior appointment. 8. The person declared as a successful bidder shall, immediately after such declaration, deposit twenty-five per cent of the amount of purchase money/bid which would include EMD amount to the Authorised Officer within 24hrs and in default of such deposit, the property shall be put to fresh auction/Sale by private treaty. 9. In case the initial deposit is made as above, the balance amount of the purchase money payable shall be paid by the purchaser to the Authorised Officer on or before the 15th day from the date of confirmation of the sale of the property, exclusive of such day, or if the 15th day be a Sunday or other holiday, then on the first office day after the 15th day. 10. In the event of default of any payment within the period mentioned above, the property shall be put to fresh auction/Sale by private treaty. The deposit including EMD shall stand forfeited by TATA CAPITAL HOUSING FINANCE LTD and the defaulting purchaser shall lose all claims to the property. 11. Details of any encumbrances, known to the TATA CAPITAL HOUSING FINANCE LTD, to which the property is liable, as per table above. Claims, if any, which have been put forward to the property and any other known particulars bearing on its nature and value : as per table above. The Intending Bidder is advised to make their own independent inquiries regarding encumbrances on the property including statutory liabilities areas of property tax, electricity etc. 12. For any other details or for procedure online training on e-auction the prospective bidders may contact the Service Provider, M/s e-Procurement Technologies Limited (Auctioneer), Address: B-705, Wall Street II, Opp. Orient Club, Near Gurjat College, Ellis Bridge, Ahmedabad - 380 006 Gujarat (India). Mob. : 8000023297 / 9175287278 9206562818/92655628210/789-6813/6842/6869 Email ID: support@auctiontiger.net & pramprasad@auctiontiger.net or Manish Bansal, Email id: manish.bansal@tatacapital.com Authorised Officer Mobile No: 8558983696. Please send your query on WhatsApp Number - 9990978699. 13. TDs of 1% will be applicable and payable by the highest bidder over the highest declared bid amount. The payment needs to be deposited by highest bidder in the PAN of the owner/borrower(s) and the copy of the challan shall be submitted to our company 14. Please refer to the below link provided in secured creditor's website http://suril.mulraj for the above details. 15. Kindly also visit the link: https://www.tatacapital.com/property-disposal.html</p> <p>Please Note - TCHFL has not engaged any broker/agent apart from the mentioned auctioning partner for sale/auction of this property. Interested parties should only contact the undersigned or the Authorised Officer for all queries and enquiry in this matter.</p>						

ASIT C. MEHTA FINANCIAL SERVICES LIMITED									
Regd. Office: Nucleus House, Sakl - Vihar Road, Andheri (East), Mumbai - 400 072.									
CIN: L65900MH1984PLC091326									
Tel: 002-28583333 Email: investorgrievance@acmfsl.co.in Website: www.acmfsl.com									
STATEMENT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30th SEPTEMBER, 2023									
(₹ in lakh)									
Sr. No.	Particulars	STANDALONE			CONSOLIDATED				
		Quarter ended 30.09.2023 (Unaudited)	Corresponding 3 months ended in the previous year 30.09.2022 (Refer Note. 4)	Half year ended 30.09.2023 (Unaudited)	Corresponding Half year ended in the previous year 30.09.2022 (Refer Note. 4)	Quarter ended 30.09.2023 (Unaudited)	Corresponding 3 months ended in the previous year 30.09.2022 (Unaudited)	Half year ended 30.09.2023 (Unaudited)	Corresponding Half year ended in the previous year 30.09.2022 (Unaudited)
		104.02	63.75	239.53	134.16	1,100.23	702.17	1,830.22	1341.25
1.	Total Income from operations (Net)	104.02	63.75	239.53	134.16	1,100.23	702.17	1,830.22	1341.25
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(174.06)	(211.96)	(292.48)	(392.68)	(235.41)	(368.33)	(684.09)	(669.81)
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(174.06)	(211.96)	(292.48)	(392.68)	(235.41)	(368.33)	(684.09)	(669.81)
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(174.06)	(209.69)	(292.48)	(390.02)	(236.01)	(362.97)	(674.46)	(668.78)
5.	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	(173.17)	(233.06)	(290.74)	(413.39)	(288.10)	(338.02)	(737.10)	(660.01)
6.	Equity Share Capital (Face value of Rs.10/-)	495.26	484.74	495.26	484.74	495.26	484.74	495.26	484.74
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	-	-	-	-	-
8.	Earnings Per Share (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations)								
1. Basic :		(3.51)	(4.33)	(5.91)	(8.05)	(4.77)	(7.49)	(13.62)	(13.80)
2. Diluted:		(3.51)	(4.33)	(5.91)	(8.05)	(4.77)	(7.49)	(13.62)	(13.80)
<p>Notes:</p> <p>1. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the website of the Company viz. www.acmfsl.com and on the website of the Stock Exchange where the shares of the Company are listed viz. BSE Limited i.e. www.bseindia.com.</p> <p>2. This Statement of Financial Results has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standard) Rules, 2015 (Ind AS), prescribed under section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies as applicable.</p> <p>3. The above unaudited financial results have been reviewed by the Audit Committee, and on its recommendation, have been approved by the Board of Directors at its meeting held on November 9, 2023. The said results have been subject to limited review by the Statutory Auditors of the Company, who have issued an unmodified report thereon.</p> <p>4. The Composite Scheme of Arrangement (the "Scheme") in respect of merger of Nucleus IT Enabled Services Ltd. (Wholly owned subsidiary/ Transferor Company) with the Company was considered and approved by the Board of Directors of the Company at its meeting held on April 16, 2021. The Scheme has also been approved by the Hon'ble National Company Law Tribunal ("NCLT") vide its order dated January 20, 2023. All the assets, liabilities, reserves and surplus of the Transferor Company have been transferred to and vested in the Company with effect from appointed date i.e. March 31, 2021 at their carrying values.</p> <p>Consequently, the previously issued standalone financial results for comparable periods have been restated to give impact of the Scheme.</p>									
For Asit C. Mehta Financial Services Limited									
Sd/- Asit C. Mehta Chairman DIN: 00169048									
<p>Place: Mumbai Date: 10th November, 2023</p>									

||
||
||

ब्लॅक बॉक्स लिमिटेड (पूर्वीचे नाव एनसी नेटवर्क लिमिटेड)		BLACK BOX			
नॉंदणीकृत कार्यालय: ५०१, ५ वा मजला, बिल्डिंग क्र. १, ऐरोली नॉंदेज पार्क, एमआयडीसी इंडस्ट्रियल एरिया, ऐरोली नवी मुंबई - ४००७०८					
३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही आणि सहा महिन्यांच्या कालावधीकरिता एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचे विवरण					
तपशील	संपलेली तिमाही अलेखापरीक्षित	संपलेले वर्ष			
		संपलेली तिमाही	संपलेले सहा महिने	संपलेले वर्ष	
		३०/०९/२०२३	३०/०९/२०२२	३०/०९/२०२१	
प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	१,५७७.३५	१,५७७.४१	१,५६२.२४	३,६७६.७६	३,६२७.५६
परकीय चलन व्यवहार आणि रमताच्या परिणाम, स्थगित खरोटी मोबदलाच्या रास्त मूल्यांकनावर टोटा, सध्याची पद्धत वापरून गुंतवणूकीचे निव्वळ टोटाच्या हिस्सा अपवादतात्मक बाबी आणि करपूर्व नफा/(तोटा)	४४.७०	२६.८४	(७.५६)	७१.५४	१३.७६
कालावधीकरिता निव्वळ (तोटा)/नफा अपवादतात्मक बाबी आणि करपूर्व	४०.६७	३१.५६	(८.१७)	७१.५३	८१.७६
कालावधीकरिता कर पूर्व निव्वळ (तोटा)/नफा अपवादतात्मक बाबी परचा	३३.४०	२४.४०	(२३.१०)	५७.८०	(५.२०)
कालावधीकरिता करोत्तर निव्वळ (तोटा)/नफा अपवादतात्मक बाबीपरचा	३१.९६	२३.९४	(२२.६०)	५५.९०	(७.१९)
कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (करपरचात कालावधीकरिता नफा आणि करपरचात इतर सर्वसमावेशक उत्पन्न धरून)	२०.९०	३३.१९	(३०.२०)	५५.०१	(४०.९२)
व्याज, कर, घसा आणि कॅफिडॅची तरतुद आणि इतर उत्पन्न (इबीआयटीडीए) पूर्व प्रामी	१०१.६२	९१.८३	४६.९७	१९३.४५	१००.५७
भरणा झालेले समभाग भांडवल (प्रत्येकी रु. २/- चे दर्शनी मूल्य)	३३.५८	३३.५८	३३.५८	३३.५८	३३.५८
लेखापरिक्षित तालेबंदता दर्शकवित्यानुसार इतर इक्विटी					२६२.४४
अपवादतात्मक बाबीपूर्व प्रत्येकी रु. २/- च्या प्रती समभाग प्रामी/(तोटा)					
मूलभूत (रु.)	२.७५*	१.८५*	(०.४६)*	५.६०*	०.७५*
सौम्यिकृत (रु.)	२.७५*	१.८५*	(०.४६)*#	५.६१*	०.७५*
अपवादतात्मक बाबीपरचात प्रत्येकी रु. २/- च्या प्रती समभाग प्रामी/(तोटा)					
मूलभूत (रु.)	१.९०*	१.४३*	(१.३६)*	३.३३*	(०.४३)*
सौम्यिकृत (रु.)	१.९०*	१.४३*	(१.३६)*#	३.३३*	(०.४३)*#

३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही आणि सहा महिन्यांच्या कालावधीकरिता अलिस अलेखापरीक्षित निष्कर्षांचे विवरण

तपशील	संपलेली तिमाही अलेखापरीक्षित	संपलेले वर्ष			
		संपलेली तिमाही	संपलेले सहा महिने	संपलेले वर्ष	
		३०/०९/२०२३	३०/०९/२०२२	३०/०९/२०२१	
प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	१४.२८	८४.२८	७८.९७	१९७.५३	३६३.३७
परकीय चलन व्यवहार आणि रमताच्या परिणाम, अपवादतात्मक बाबी आणि करपूर्व (तोटा)/ नफा	(३.९९)	(०.७४)	(१.९९)	(४.६५)	(१.९६)
कालावधीकरिता निव्वळ (तोटा) अपवादतात्मक बाबी आणि करपूर्व	(३.७६)	(०.४६)	(१.३६)	(४.२२)	०.४६
कालावधीकरिता कर पूर्व निव्वळ (तोटा)/नफा अपवादतात्मक बाबीनंतर कर परचात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) अपवादतात्मक बाबीनंतर	(३.७६)	(०.४६)	(१.३६)	(४.२२)	०.४६
कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न/(तोटा) (करपरचात कालावधीकरिता नफा/(तोटा) आणि करपरचात इतर सर्वसमावेशक उत्पन्न/(तोटा))	(३.७६)	(०.४६)	(१.३६)	(४.२२)	०.४६
व्याज, कर, घसा आणि कॅफिडॅची तरतुद आणि इतर उत्पन्न (इबीआयटीडीए) पूर्व प्रामी	(०.३७)	२.३०	१.८९	१.९३	६.६०
भरणा झालेले समभाग भांडवल (प्रत्येकी रु. २/- चे दर्शनी मूल्य)	३३.५८	३३.५८	३३.५८	३३.५८	३३.५८
लेखापरिक्षित तालेबंदता दर्शकवित्यानुसार इतर इक्विटी					२९५.६२
प्रत्येकी रु. २/- च्या प्रती समभाग प्रामी/(तोटा)					
मूलभूत (रु.)	(०.२२)*	(०.०३)*	(०.०८)*	(०.२५)*	०.०३*
सौम्यिकृत (रु.)	(०.२२)*#	(०.०३)*#	(०.०८)*#	(०.२५)*#	०.०३*

३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही आणि सहा महिन्यांच्या कालावधीकरिता अलिस अलेखापरीक्षित निष्कर्षांचे विवरण

तपशील	संपलेली तिमाही अलेखापरीक्षित	संपलेले वर्ष			
		संपलेली तिमाही	संपलेले सहा महिने	संपलेले वर्ष	
		३०/०९/२०२३	३०/०९/२०२२	३०/०९/२०२१	
प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	४४.२८	८४.२८	७८.९७	१९७.५३	३६३.३७
परकीय चलन व्यवहार आणि रमताच्या परिणाम, अपवादतात्मक बाबी आणि करपूर्व (तोटा)/ नफा	(३.९९)	(०.७४)	(१.९९)	(४.६५)	(१.९६)
कालावधीकरिता निव्वळ (तोटा) अपवादतात्मक बाबी आणि करपूर्व	(३.७६)	(०.४६)	(१.३६)	(४.२२)	०.४६
कालावधीकरिता कर पूर्व निव्वळ (तोटा)/नफा अपवादतात्मक बाबीनंतर कर परचात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) अपवादतात्मक बाबीनंतर	(३.७६)	(०.४६)	(१.३६)	(४.२२)	०.४६
कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न/(तोटा) (करपरचात कालावधीकरिता नफा/(तोटा) आणि करपरचात इतर सर्वसमावेशक उत्पन्न/(तोटा))	(३.७६)	(०.४६)	(१.३६)	(४.२२)	०.४६
व्याज, कर, घसा आणि कॅफिडॅची तरतुद आणि इतर उत्पन्न (इबीआयटीडीए) पूर्व प्रामी	(०.३७)	२.३०	१.८९	१.९३	६.६०
भरणा झालेले समभाग भांडवल (प्रत्येकी रु. २/- चे दर्शनी मूल्य)	३३.५८	३३.५८	३३.५८	३३.५८	३३.५८
लेखापरिक्षित तालेबंदता दर्शकवित्यानुसार इतर इक्विटी					२९५.६२
प्रत्येकी रु. २/- च्या प्रती समभाग प्रामी/(तोटा)					
मूलभूत (रु.)	(०.२२)*	(०.०३)*	(०.०८)*	(०.२५)*	०.०३*
सौम्यिकृत (रु.)	(०.२२)*#	(०.०३)*#	(०.०८)*#	(०.२५)*#	०.०३*

३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही आणि सहा महिन्यांच्या कालावधीकरिता अलिस अलेखापरीक्षित निष्कर्षांचे विवरण

तपशील	संपलेली तिमाही अलेखापरीक्षित	संपलेले वर्ष			
		संपलेली तिमाही	संपलेले सहा महिने	संपलेले वर्ष	
		३०/०९/२०२३	३०/०९/२०२२	३०/०९/२०२१	
प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	४४.२८	८४.२८	७८.९७	१९७.५३	३६३.३७
परकीय चलन व्यवहार आणि रमताच्या परिणाम, अपवादतात्मक बाबी आणि करपूर्व (तोटा)/ नफा	(३.९९)	(०.७४)	(१.९९)	(४.६५)	(१.९६)
कालावधीकरिता निव्वळ (तोटा) अपवादतात्मक बाबी आणि करपूर्व	(३.७६)	(०.४६)	(१.३६)	(४.२२)	०.४६
कालावधीकरिता कर पूर्व निव्वळ (तोटा)/नफा अपवादतात्मक बाबीनंतर कर परचात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) अपवादतात्मक बाबीनंतर	(३.७६)	(०.४६)	(१.३६)	(४.२२)	०.४६
कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न/(तोटा) (करपरचात कालावधीकरिता नफा/(तोटा) आणि करपरचात इतर सर्वसमावेशक उत्पन्न/(तोटा))	(३.७६)	(०.४६)	(१.३६)	(४.२२)	०.४६
व्याज, कर, घसा आणि कॅफिडॅची तरतुद आणि इतर उत्पन्न (इबीआयटीडीए) पूर्व प्रामी	(०.३७)	२.३०	१.८९	१.९३	६.६०
भरणा झालेले समभाग भांडवल (प्रत्येकी रु. २/- चे दर्शनी मूल्य)	३३.५८	३३.५८	३३.५८	३३.५८	३३.५८
लेखापरिक्षित तालेबंदता दर्शकवित्यानुसार इतर इक्विटी					२९५.६२
प्रत्येकी रु. २/- च्या प्रती समभाग प्रामी/(तोटा)					
मूलभूत (रु.)	(०.२२)*	(०.०३)*	(०.०८)*	(०.२५)*	०.०३*
सौम्यिकृत (रु.)	(०.२२)*#	(०.०३)*#	(०.०८)*#	(०.२५)*#	०.०३*

जाहीर नोटीस
तमाम जनतेस या नोटीसीद्वारे कळविण्यात येते की, गाव आगवाडी, ता.व.जि.पालघर येथील गट नं.४३३, क्षेत्र हे-आर ००-२८-०० आकार रु.१.००-१४ ही जमीन मिळकत श्रीमती मालती इंसाजी पाटील व श्रीमती ममिता पुरुषोत्तम पामाले यांच्या मालकीची आहे. त्यांनी सदर मिळकत माझे अशिल श्री.संजीव प्रभाकर ठाकरे, श्री.मंगेश विनायक वरतक आणि श्री.सुनिल चंद्रकांत मोडिकेकर यांना विकत देण्यासाठी दि.५.११.२००९ रोजी त्यांचे कु.मु.अॅड.संजीव यामोदर कुडू लर्फ साठे करार केला आहे व त्यांचे कु.मु.अॅड.श्री.सुकु यांनी मोदी रकम स्वीकारली आहे. तरी या बाबत कोणाहीही कुठल्याही प्रकारची हरकत असल्यास खालील स्वाक्षरी धारकांच्या कार्यालयात लेखी १४ दिवसांच्या आत द्यावी. तसेच ही मिळकत आमचे अशिलांनी घेतली आहे.तसेच कु.मु.अॅड कुडू यांनी रकम मालकांसाठी स्वीकारली आहे; म्हणून माझे अशिल आवाहन करित आहेत की, सदरच्या जमिनी विषयी कोणीही खरेदीचा व्यवहार करू नये याची नोंद घ्यावी.
पता:-२१/२/अ, सुनिकर रस्मी, आगशीरोड, विरार (प. सही/-मो.९४२२४७८८८ (अॅड.प्रवीण स.नान्त्रे)

The spirit of Mumbai is now 94 years old!

FREE PRESS JOURNAL

www.freepressjournal.in

अ. क्र.		तपशील	अलिस			एकत्रित		
सं	क्र.		संपलेली तिमाही	संपलेले अर्थ वर्ष	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले अर्थ वर्ष	संपलेली तिमाही
३०/०९/२०२३	३०/०९/२०२३	३०/०९/२०२२	३०/०९/२०२२	३०/०९/२०२१	३०/०९/२०२३	३०/०९/२०२३	३०/०९/२०२१	
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	७०५.२०	१,४३६.८२	८५८.८७	७२७.२२	१,४९७.२०	१०८.३४	
२	कालावधीसाठी निव्वळ नफा (कर, अपवादतात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीपूर्वी)	२८.६३	३२.५४	९९५.९९	(२,७३३.४६)	(३,२३४.६२)	(१९९.७३)	
३	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादतात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर)	२८.६३	३२.५४	९९५.९९	(२,७३३.४६)	(३,२३४.६२)	(१९९.७३)	
४	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादतात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर)	८.९६	१०.२९	४८८.६९	(२,८१३.९३)	(३,२५६.८७)	(१७०.७३)	
५	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी करोत्तर) नफा/(तोटा) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	७.६०	११.९९	४४९.४१	(२,८१३.९३)	(३,२५६.०२)	(१६९.५६)	
६	भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. ५/- प्रति समभाग)	५४६.३२	५४६.३२	५४६.३२	५४६.३२	५४६.३२	५४६.३२	
७	इतर इक्विटी						(८,२६५.५२)	
८	प्रति समभाग प्रामी (प्रत्येकी रु. ५/- चे) (अवार्शिक):	०.०७	०.०९	१.३६	(२५.७५)	(२९.८१)	(१.५६)	

टीपा:
१. वरील निष्कर्षांना लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकित केले आणि १० नोव्हेंबर, २०२३ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत संचालक मंडळाने मंजूर केले.
२. वरील माहिती म्हणजे सैमी (एलओडीए) रेग्युलेशन, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे सादर केलेल्या ३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्थ वर्षासाठी वित्तीय निष्कर्षांच्या तयारिलेखार विवरणाचा एक उतारा आहे. सदर निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट www.bseindia.com वर आणि कंपनीची वेबसाईट www.kesarinfra.com वर उपलब्ध आहे.

केसर टर्मिनल अँड इन्फ्रास्ट्रक्चर लि. कारिता सही/- एच. आर. किलाबंद कार्याकारी अध्यक्ष डीआयएनः ००१९४८३५

ट्रान्सइंडिया रिएल इस्टेट लिमिटेड
(पूर्वीचे नाव ट्रान्सइंडिया रिअॅट्टी अँड लाजिस्टिक्स पार्वस लिमिटेड)
(सीआयएनः यु६१२००एमएच२०२१पीएलसी३७२७५६)
नों. का.: ४था मजला, ए. विंग, अलिक्नगा हाऊस, सोबीयटी रोड, कलाना, सांताक्रुझ (पूर्व), मुंबई-४०० ०९८.
दूर. क्र.: +९१ २२६७९८१००, वेबसाईट: www.transindia.co.in ईमेल: investorrelations@transindia.co.in

३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेली तिमाही आणि अर्थ वर्षासाठी अलिस आणि एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

अ. क्र.	तपशील	अलिस			एकत्रित		
		संपलेली तिमाही	संपलेले अर्थ वर्ष	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले अर्थ वर्ष	संपलेली तिमाही
		३० सप्टेंबर, २०२३	३० सप्टेंबर, २०२३	३१ मार्च, २०२३	३० सप्टेंबर, २०२३	३० सप्टेंबर, २०२३	३१ मार्च, २०२३
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न-	३,५४५	२,६०३	१०,२६०	२,७३८	३,८९०	१४,४०४
२	कालावधीसाठी निव्वळ नफा (कर, अपवादतात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीपूर्वी)	२,३०४	८९९	३,२७२	१,९६२	५९५	२,२७२
३	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा (अपवादतात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर)	१९,९४४	८९९	३,६४७	१०,८९२	५९५	९०३
४	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा (अपवादतात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर)	८,६००	५५७	३,६३३	७,५२९	५८८	७२९
५	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	८,६६२	७५९	४,६८८	७,८७३	१,३८६	२,७२२
६	समभाग भांडवल	४,९९४	०*	०*	४,९९४	०*	०*
७	राखीव (पुनर्मुल्यांकित राखीव वाळू)	-	-	८९,३२३	-	-	९९,७७९
८	प्रती भाग प्रामी (प्रत्येकी रु. २/- चे दर्शनी मूल्य) अखंडित कामकाजासाठी						
१. मूलभूत:	३.५३	७,९५१,२८२	१,०३,५९,०२६	३.०६	८,४००,६६४	२,०२३,८५९	
१. सौम्यिकृत:	३.५३	०.२३	१.४७	३.०६	०.२४	०.२९	
९	प्रती भाग प्रामी (प्रत्येकी रु. २/- चे दर्शनी मूल्य) अखंडित कामकाजासाठी						
१. मूलभूत:	-	१०,३१७,३७२	३,०४८,३१४	०.९३	११,४९४,७५३	५,८६८,९९९	
१. सौम्यिकृत:	-	०.२९	०.४३	०.९३	०.३३	०.८३	

०* हे चिन्ह रु. १ लाखा पेक्षा कमी दर्शवते.
टीपा:
१. वरील निष्कर्षांचे पुनर्विलोकन करून लेखापरीक्षण समितीने विचारस केली आणि कंपनीचा संचालक मंडळाने २९ ऑगस्ट, २०२३ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत मंजुरी दिली.
२. वरील माहिती म्हणजे सैमी (लिस्टिंग ऑफिशियल अँड डिस्कलोजर रिकॉयर्स) रेग्युलेशन, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंज कडे सादर केलेल्या तिमाही वित्तीय निष्कर्षांच्या तयारिलेखार विवरणाचा एक उतारा आहे. तिमाही वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईट (बीएसई) वी वेबसाईट www.bseindia.com वर आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसई) ची वेबसाईट www.nseindia.com वर आणि कंपनीची वेबसाईट www.transindia.co.in वर उपलब्ध आहे.

संचालक मंडळाच्या वतीने आणि साठी ट्रान्सइंडिया रिएल इस्टेट लिमिटेड (पूर्वीचे नाव ट्रान्सइंडिया रिअॅट्टी अँड लाजिस्टिक्स पार्वस लिमिटेड) सही/- जतीन चौकसी व्यवस्थापकीय संचालक (डीआयएनः ००१९५०९८)

फॉर्म क्र यूआरसी - २
प्रकरण ददख च्या भाग १ अंतर्गत नॉंदणीवद्दल सूचना देणारी जाहिरात (कंपनी कायदा, २०१३ च्या कलम ३७४ (ब) नुसार आणि कंपनी (नॉंदणीसाठी अधिकृत) नियम, २०१४ च्या नियम ४ (१) नुसार)

१. सूचना याद्वारे देण्यात येत आहे की कंपनी कायदा २०१३ च्या कलम ३६६ च्या उप-कलम (२) च्या अनुषंगाने, मुंबई येथील निबंधकाकडे अर्ज करण्यात आला आहे की, मिडसा लाइफ्केअर इंटरनॅशनल एलएलपी, एलएलपी प्रकरणाच्या २०१३ चा ददख, भाग १ अंतर्गत कंपनी कायदा, शेअरहोल्डर्स मर्यादित कंपनी म्हणून नॉंदणीकृत होऊ शकते.

२. कंपनीचे मुख्य उद्दिष्ट खालीलप्रमाणे आहेत: आरोग्य सेवा क्षेत्राशी संबंधित डेटावर प्रक्रिया करणे आणि पुढील अभ्यासासाठी उपयुक्त असे विविध विश्लेषणात्मक अहवाल तयार करणे. केलेल्या डेटा विश्लेषणाच्या आधारे विविध आरोग्य सेवा भागधारकांना नावित्यपूर्ण उपाय प्रदान करणे.